



# SIMMONDS MARSHALL LIMITED

Regd.office & Factory : Plot No: C-4/1, Phase II, Chakan, MIDC Bhamboli, Khed Pune 410501, Maharashtra  
+91-02135 683939/683900, sml@simmondsmarshall.com CIN: L29299PN1960PLC011645

**Date: November 14, 2024**

To,  
BSE Ltd.,  
Corporate Relationship Department  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001

**Ref: Security Code No. 507998:**

**Sub: Publication of Un-audited Financial Results (i.e. Standalone & Consolidated)  
for the Quarter and half year ended September 30, 2024**

Dear Sir / Madam,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper advertisement of Un-audited Financial Results (i.e. Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2024, published in the following Newspapers:

1. Navshakti (i.e. Marathi Newspaper) dated November 14, 2024.
2. The Free Press Journal (i.e. English Newspaper) dated November 14, 2024.

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

**Yours faithfully,  
For SIMMONDS MARSHALL LIMITED**

**N. S. MARSHALL  
MANAGING DIRECTOR  
(DIN: 00085754)**



Encl: A/a.



# इंडियन ओव्हरसीज बँक

क्षेत्रीय कार्यालय

मेकर टॉवर - ई विंग, पाचवा मजला, काफ पॅड, मुंबई - ४००००५  
दूरध्वनी क्र: २२१७४३८८/१४९/१५०, ई-मेल: असडी: 0801ard@iob.in

२९.११.२०२४ रोजी ई-लिलाव

## स्थावर मिल्कतीच्या विक्रीकरिता ई-लिलावकरिता जाहीर सूचना

सिक्विराटायझेसन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विराटी इंटरस्ट अँक्ट, २००२ अन्वये बँकेकडे गहाण असलेल्या स्थावर मिल्कतीची विक्री

ज्याअर्थी, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील तपशिलांनुसार बँकेची थकबाकी अधिक व्याजाच्या वसुलीकरिता "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे तत्वाचे" आणि "जे काही आहे" तत्वावर त्या विक्रीच्या अधिकाऱ्यास संबंधित कर्जदारांना (कलम १३(२) अन्वये) स्वतंत्र नमूद केलेल्या थकबाकीसाठी खालील कर्ज खात्यामध्ये अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सूनेला अनुसरून सिक्विराटायझेसन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विराटी इंटरस्ट अँक्ट, २००२ (यानंतर "अधिनियम" असा उल्लेख) च्या कलम १३(४) अन्वये खालील मिल्कतीचा कब्जा घेता आहे आणि ज्याअर्थी थकबाकी चुकती करण्यास संबंधित कर्जदारांनी कसूर केल्यामुळे निमन्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचा वापर करून सदर मिल्कतीच्या विक्रीद्वारे बँकेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी प्रस्तावित आहेत. विक्री वेबसाईटवर पुर्विलेखी ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निमन्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ. क्र.	शाखा	खात्याचे नाव	मालमत्तेचा तपशील	पुस्तक मधील थकबाकी (लाखात) *	राखीव किंमत इएमपी लोली वाढ रकम
१	माहिम	१. मे टीएसआयएसआयए. एंटरप्रायव्हेस प्रा. लि. २. मे जेनेसिस मल्टी ट्रेड ३. श्री. परवेश दत्ताल आणि श्रीमती कविता दत्ताल	जमिन धारक उप प्लॉट बी, सीटीएस क्र.१७९/१ए/१०, गाव आकुली, तालुका बोरोवली, जिल्हा मुंबई उप, त्यासह ब्रह्ममुंबई च्या महानगरपालिकाच्या हद्दीत वर असलेले आणि सेक्टर १, आकुली रोड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कादिवली पूर्व, मुंबई ४०००९१ येथे स्थित व्हिस्परिंग पास एक्सकलुझिव्ह सीएचएसएल च्या बिल्डिंग क्र.९ च्या बी विंग मध्ये, ९वा मजला वर, प्लॉट क्र.१०९ आणि १०२, मोजमापित ११९३.०० चौ.फू. (चर्ट क्षेत्र) त्यासह १ क्र. चे कार पार्किंग, श्री. परवेश दत्ताल आणि सी. कविता दत्ताल यांचा मालकीचे.	५२३.०५ ३१.१०.२०२४	२०३३२०० १०००००
२	माहिम	१. श्री साईनाथ ट्रेडिंग कंपनी २. श्री साई प्रसाद अँड कंपनी	सहार रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई धारक सीटीएस क्र.१२२(भाग), १२३(भाग) आणि १३३(भाग) चे विलेपार्ले मधील नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हा च्या मुंबई शहर आणि उपनगर, मुंबई-४०००९९ येथे स्थित निलकंठ कॉम्प्लेक्स मध्ये मोजमापित, ए विंग, तळ मजला, प्लॉट क्र.२, श्री. भारतीबेन महेशबेन पटेल यांचा मालकीचे.	२४४.२७ ३१.१०.२०२४	१५२५६०० १०००००
३	माहिम	जाने व्ही. नायगम	प्लॉट क्र.४, मध्य मॅन्शन, आय सी कॉलनी, गाव एकसर, बोरोवली, सर्व्हे क्र.११०(भाग) आणि ११३(भाग), प्लॉट क्र.२९, सीटीएस क्र.११७९ आणि ११७९(१) ते २, गाव एकसर, तालुका बोरोवली, मुंबई उपनगर जिल्हा, मोजमापित ७२० चौ.फू. बी.यु.ए., सी. जे व्ही नायगम यांचा मालकीचे.	४३.६३ ३१.१०.२०२४	१०३४८०० १०००००
४	ठाणे (रिटेल मार्ट)	मकसूद आलम	सेक्टर ४, रोड क्र. टाईप सी६, गाव बेटेगाव, तालुका पालघर वर बांधकामित भाग आणि विभाग जे जमिन धारक क्र.११५, गट क्र.११६, गट क्र.११८ असलेले वसलेले आणि येथे स्थित गाव: बेटेगाव, तालुका आणि जिल्हा पालघर मधील नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा पालघर येथे स्थित श्री बालाजी पॅराडाइज अशा जात बिल्डिंग मधील बिल्डिंग क्र.०४ मध्ये टाईप सी६, विंग ए, ४वा मजला वर प्लॉट क्र.४०४, मोजमापित ३५.८३ चौ.मीटर., श्री. मकसूद आलम यांचा नावाने.	१८.९५ ११.१०.२०२४	११८५००० ५०००००
५	ठाणे (रिटेल मार्ट)	शाळीग्राम सुदाम पाटील	भिंबंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे क्र. ११२, हिस्सा क्र. २/२(भाग) व २/१, गाव टेमपर, तालुका भिंबंडी जिल्हा ठाणे धारक जमिनीवर स्थित रिट्टी सिडी कॉम्प्लेक्स सीएचएसएल अशा जात सोसायटीच्या टाईप बी इमारतीच्या विंग बी-१ मधील सहाय्या मजल्यावरील प्लॉट क्र. ६०३ मोज १७५ चौ.फू. (बिल्ड अप क्षेत्र)	६६.१६ ११.११.२०२४	३९००००० १००००००
६	ठाणे (रिटेल मार्ट)	श्री.सुरसोलीन खान आणि श्रीमती सबांना अंजुम	उलवे, नवी मुंबई असलेले जमिन धारक प्लॉट क्र.१८, सेक्टर क्र.१९, गाव उलवे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड त्यासह पनवेल महानगरपालिकाच्या हद्दीत-४९२०२९ येथे स्थित अलिता जमिन अशा जात बिल्डिंग मधील ३वा मजला वर, प्लॉट क्र.३०९ मोजमापित २९.७०५ चौ.मीटर (चर्ट क्षेत्र) व ट्रेस क्षेत्र मोजमापित ३.२८५ चौ.मीटर., श्री. सुरसोलीन सुरिंद खान आणि सी. सबांना अंजुम यांचा नावाने.	३१.०१ ११.११.२०२४	३०७२००० ५००००००
७	ठाणे (रिटेल मार्ट)	रिनु यादव	उमरोली, पालघर ४०१२०३ असलेले जमिन धारक सर्व्हे क्र.१३३ गाव उमरोली तालुका आणि जिल्हा पालघर त्यासह नोंदणीकृत जिल्हा येथे पालघर च्या हद्दीत येथे स्थित पारसानाध नागी अशा जात कॉम्प्लेक्स च्या सेक्टर ७ च्या टाईप जी बिल्डिंग क्र.२ च्या बी विंग मध्ये, पहिला मजला वर, प्लॉट क्र.१०२ मोजमापित ३३.३२ चौ.मीटर (२रा चर्ट क्षेत्र) व बालकनी मोजमापित ४.२९ चौ.मीटर., सी. रिंकु यादव यांचा नावाने.	२८.५९ ११.११.२०२४	१४४४००० ५००००००
८	चकाला	श्री. निलय मुकेश गडोया, श्री. मुकेश हरिदास गडोया व कै. सी. भावना मुकेश गडोया	श्री. निलय मुकेश गडोया, श्री. मुकेश हरिदास गडोया, सी. विंग, इमारत क्र.१०९ राजश्री इरिश टिक्कॉ इंगल सीएचएस लि., गाव-फिरोड, टिळक नगर, चेन्नई, मुंबई-४०००८९.	१३५.५७ ११.११.२०२४	१०८००००० १००००००
९	चकाला	श्री. खगेन द्रौवरधर धुयान आणि सी. अर्पणा खगेन	महाराष्ट्र मोजमापित ७६६ चौ.फू., समतुल्य ते ७९.१९ चौ.मीटर मध्ये सर्व्हे क्र.१२४, हिस्सा क्र.५(पी), ६,७,९ आणि १०(भाग), सर्व्हे क्र.१५९, हिस्सा क्र.६, सर्व्हे क्र.१६२, हिस्सा क्र.५(पी) प्लॉट ७, आणि १० येथे स्थित गाव कामधतर, तालुका-भिंबंडी, जिल्हा-ठाणे, पिन क्र.४२१३०२ अटलांट रिसिडेन्सी अशा प्रोजेक्ट च्या अटलांट सॅफायर सीएचएसएल अशा जात बिल्डिंग क्र.१०, (२रा विंग सी), निवासी प्लॉट क्र.४०३.	५६.८७ ११.११.२०२४	४९२१२०० १००००००
१०	न्यू मरिन लार्ड्स	शमस फारुख खान, सैफ फारुख खान आणि फारुख खोटा खान	प्लॉट क्र.एम१, पहिला मजला, डी एन नगर, निवासी सीएचएसएल, सर्व्हे क्र.१०६ए, सीटीएस क्र.११५ येथे स्थित बिल्डिंग क्र.१०, डी एन नगर, जे पी रोड, उजर: बिल्डिंग क्र.१२ आणि १३, दक्षिण: ४० मीटर रुंद रस्ता, पूर्व: बिल्डिंग क्र.९, पश्चिम: बिल्डिंग क्र.११., श्री. शमस फारुख खान, सैफ फारुख खान, फारुख खोटा खान यांचा नावाने.	१२१.६७ २३.१०.२०२४	८१२०००० ५००००००
११	न्यू मरिन लार्ड्स	विनीय व्हेस आलायलो	प्लॉट क्र.३०२, ३रा मजला, बी विंग, पॅरीविकल बिल्डिंग (ट्रिकल बिल्डिंग असे संदर्भित) विक्री करार दिनांकित २०.०५.२०२२, वडवली, तलाठी सजा ओवला तालुका जिल्हा ठाणे.	७९.२२ ३१.०७.२०२४	६९८४००० ५००००००
१२	न्यू पनवेल	श्री.चंद्रकांत मधुकर नागराळे	अपार्टमेंट क्र.७०१, ७वा मजला, पिर्मिड सिटी ३, टॉवर ए, गाव पिंपता, तरसील-नागपूर (रुस्त), जिल्हा नागपूर ४४००३४., श्री. चंद्रकांत मधुकर नागराळे यांचा नावाने.	३१.०९ ३१.१०.२०२४	४७००००० ५००००००
१३	न्यू पनवेल	मे. एन्के इन्फा फ्लोरोसोल्युशन प्रा. लि	सुनीट क्र.२२१, पहिला मजला, विरवस आरटी पार्क, रसुलिता मॉल, प्लॉट क्र.३४, ३५ व ३६, सेक्टर-३०ए, वाशी नवी मुंबई तालुका व जिल्हा ठाणे., श्री. नंदु बाबुराव कल्याणकर यांचा नावाने.	१९.४५ ३१.१०.२०२४	१८७३००० ५००००००
१४	न्यू पनवेल	श्री. असीम बिस्वास, श्री. अमित बिस्वास	श्री. असीम बिस्वास आणि श्री अमित बिस्वास यांच्या नावातील प्लॉट क्र. २०१, ए विंग, हिल व्ह्यू सीएचएस लि, सर्व्हे क्र.९६, हिस्सा क्र.३, गाव अर्डी, पनवेल, रायगड मुंबई ४१२०२६	१४.११ ३१.१०.२०२४	९९११००० ५००००००
१५	चेन्नई	रोशन रमेश भंडारे आणि रमेश जगन्नाथ भंडारे	मिळकत समाविष्ट चे ते सर्व भाग आणि विभाग प्लॉट क्र.२०३, २रा मजला, बिल्डिंग क्र.६, बिल्डिंग नाव-कॉन्क्रेट, महालक्ष्मी नगर, सेक्टर ४, गाव जे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१२०२६., श्री. रोशन रमेश भंडारे आणि रमेश जगन्नाथ भंडारे यांचा नावाने.	४८.५० ०५.०९.२०२४	३०५५०४८ ३००००००
१६	फोर्ट	केतन शंकर बडगुण	प्लॉट धारक जुने सीटीएस क्र.६३७(भाग) आणि ६३७/२३१ ते २४९ आणि धारक नवीन सीटीएस क्र.६३७(बी/१)बी, ६३७(बी/४) आणि ६३७(बी/५) चे गाव कुल-२, तालुका कुर्ला, उप जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा मुंबई येथे असलेले आणि वसलेले बिल्डिंग क्र.२२, काहिरू सिटी-सी, करोल रोड, एल.बी.एस.मार्ग लगत, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० येथे स्थित कोहिरू सिटी सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि च्या ६वा मजला वर प्लॉट क्र.२२६३, मोजमापित क्षेत्र १०८० चौ.फीट (चर्ट क्षेत्र), श्री. केतन शंकर बडगुण यांचा नावाने.	२५४.९९ ११.१०.२०२४	२८३१००० ५००००००
१७	अंधेरी (रिटेल मार्ट)	श्री. अश्राबेन रविभाई पौण, श्री. सचिन किशोरभाई पौण	प्लॉट क्र.१०९, यशराज व्हिला बिल्डिंग, गाव-बालकुम, तालुका आणि जिल्हा ठाणे-४००६०८., सर्व्हे क्र.१४४/५, मोजमापित ११९ चौ.फू.	१०४.४५ ०८.११.२०२४	१३४८६०० ५००००००
१८	अंधेरी (रिटेल मार्ट)	आनंद विलपते ज्ञानोबा	प्लॉट क्र.११०९, प्लॅटिनम टॉवर ७, डी एन नगर, तिरुपती सीएचएसएल, जे पी रोड लगत, डी एन नगर, अंधेरी पश्चिम-४०००५३., मोजमापित चर्ट क्षेत्र ३६६ चौ.फू. जमिन धारक सीटीएस क्र.११५ (भाग) सर्व्हे क्र.१०६-ए.	१११.४५ ०५.११.२०२४	११०६२००० ५००००००
१९	अंधेरी (रिटेल मार्ट)	प्रमोद कुमार चौधरी	प्लॉट क्र.५०६, विंग सी, हॅपी होमस, मधु हॉस्पिटल जवळ, ट्राशी बाग येथे, जे एम रोड, मांडव, मुंबई-४०००७८ मोजमापित ४०९ चौ.फू. सर्व्हे क्र.१५७, सीटीएस क्र.१७७, १७९/१ ते १७८.	१०२.०२ ३१.१०.२०२४	९६३३००० ५००००००
२०	अंधेरी (रिटेल मार्ट)	श्री. रावसाहेब भोसले आणि सी. छाया रावसाहेब भोसले	गाव शिरावण, तालुका अंबनगव, जिल्हा ठाणे, धारक सर्व्हे क्र.४, हिस्सा क्र.१ येथे स्थित मोहन अरेका अशा जात बिल्डिंग मधील, ए विंग, १०वा मजला वर प्लॉट क्र.१००५ मोजमापित ४४.६२ चौ.मीटर (चर्ट क्षेत्र)	३९.६६ १२.११.२०२४	४४१८००० ५००००००
२१	अपिरा हाऊस	श्री. मेघल मुकेशचंद्र मेहता आणि श्री. विराज मुकेशचंद्र मेहता	प्लॉट क्र.बी-३०१, तिसरा मजला, त्यासह १ क्र. ची कार पार्किंग, बी विंग, मधुप्री अपार्टमेंट अशा जात बिल्डिंग, डहाणूकर वाडी, सी.टी.एस.से, लॅडी ऑफ असम्पशन चर्च आणि बीजेपी कार्यालय, सर्व्हे क्र.बी.भवन, दामू आर डेट मार्ग, कादिवली पश्चिम, गाव कादिवली, तालुका बोरोवली, जिल्हा मुंबई, महाराष्ट्र-४०००६७.	११३.३५ ३१.१०.२०२२	११४८०००० १००००००
२२	अपिरा हाऊस	१. मे चामुंडा क्रिश्नस २. मे लिओ स्टार इम्पेक्स पी लि.	प्लॉट क्र.डी/०४, चौथा मजला, डी विंग, अमृत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सी.टी.एस.क्र.१२६, १२६/१ ते १४, रुस्तमजी बिझनेस स्कूल जवळ, रुस्तमजी श्राणी जवळ सर्व्हे रोड दहिसर मुंबई ४०००६८.	५०.२४ ३१.१०.२०२४	८३६०००० १००००००
२३	मालाड पश्चिम	निशा राजेश मुंजाळ	मिळकत समाविष्ट चे ते सर्व भाग आणि विभाग प्लॉट क्र.१०२ मध्ये जुने सर्व्हे क्र.३१६, हिस्सा क्र.०२, नवीन सर्व्हे क्र.४०, हिस्सा क्र.२, ए विंग, मेडितिआ विराज निवासी कॉम्प्लेक्स, मीरा रोड पूर्व, गाव गोडवेल, ठाणे जिल्हा त्यासह मीरा भाईदर महानगरपालिकाच्या हद्दीत., सी. निशा राजेश मुंजाळ यांचा नावाने.	९९.१५ ३१.१०.२०२४	६४४८००० ५००००००
२४	मालाड पश्चिम	निशा राजेश मुंजाळ	मिळकत समाविष्ट चे ते सर्व भाग आणि विभाग प्लॉट क्र.१०३ मध्ये जुने सर्व्हे क्र.३१६, हिस्सा क्र.०२, नवीन सर्व्हे क्र.४०, हिस्सा क्र.२, ए विंग, मेडितिआ विराज निवासी कॉम्प्लेक्स, मीरा रोड पूर्व, गाव गोडवेल, ठाणे जिल्हा त्यासह मीरा भाईदर महानगरपालिकाच्या हद्दीत., सी. निशा राजेश मुंजाळ यांचा नावाने.	९९.१५ ३१.१०.२०२४	६४४८००० ५००००००
२५	मालाड पश्चिम	कशिरा संजय जुनेजा	कशिरा संजय जुनेजा यांच्या नावे स्वराज लॅन्डमार्क अशा जात इमारतीमधील एम क्र. १४/११, बालाजी मंदिराजवळ, पुणावाले-काटे वस्ती रोड, पुणावाले, तालुका मुळशी जिल्हा पुणे ४११०३३ येथील प्लॉट क्र.२०९ दुसरा मजला मोजमापित क्षेत्र ६०.०९ चौ.मी चर्ट क्षेत्र आणि मोकळे ट्रेस, क्षेत्र मोजमापित १९.९५ चौ.मी जोडून कळई बालकनी अंदाजे ८.०६ चौ.मी जोडलेली मोकळी बालकनी अंदाजे ३.९७ चौ.मी एकूण मोजमापित १२२.०७ चौ.मी.	७५.८७ ३१.१०.२०२४	४०५०००० ४०५००००
२६	मालाड पश्चिम	कशिरा संजय जुनेजा	कशिरा संजय जुनेजा यांच्या नावे स्वराज लॅन्डमार्क अशा जात इमारतीमधील एम क्र. १४/११, बालाजी मंदिराजवळ, पुणावाले-काटे वस्ती रोड, पुणावाले, तालुका मुळशी जिल्हा पुणे ४११०३३ येथील प्लॉट क्र.२०३ दुसरा मजला मोजमापित क्षेत्र ६०.०९ चौ.मी चर्ट क्षेत्र आणि मोकळे ट्रेस, क्षेत्र मोजमापित १९.९५ चौ.मी जोडून कळई बालकनी अंदाजे ८.०६ चौ.मी जोडलेली मोकळी बालकनी अंदाजे ३.९७ चौ.मी एकूण मोजमापित १२२.०७ चौ.मी.	७५.८७ ३१.१०.२०२४	४०५०००० ४०५००००
२७	ठाणे	कृष्णलाल सातकन	प्लॉट क्र.१/३, तळ मजला, ए विंग, टाईप सी, बिल्डिंग क्र.सी/४०, गोळूळ ग्लेन्सी सीएचएस लि., फेज आय, सेक्टर ५, सर्व्हे क्र.१६४, सेंट्रल पार्क मार्ग, गोळूळ टाऊनशिप रोड लगत, गोळूळ टाऊनशिप, गाव बोलिन, तालुका बसई, जिल्हा पालघर, विार पश्चिम, महाराष्ट्र-४०१३०३ मोजमापित ५२० चौ.फू., श्री. मनोज बलराम एटकान यांचा नावाने.	३८.४२ ३१.१०.२०२४	२२५३६०० २२५३६००
२८	ठाणे	मे. सायली काश्मिर्स	प्लॉट क्र.ए/३, तळ मजला, ए विंग, टाईप सी, बिल्डिंग क्र.सी/४०, गोळूळ ग्लेन्सी सीएचएस लि., फेज आय, सेक्टर ५, सर्व्हे क्र.१६४, सेंट्रल पार्क मार्ग, गोळूळ टाऊनशिप रोड लगत, गोळूळ टाऊनशिप, गाव बोलिन, तालुका बसई, जिल्हा पालघर, विार पश्चिम, महाराष्ट्र-४०१३०३ मोजमापित ५२० चौ.फू., श्री. मनोज बलराम एटकान यांचा नावाने.	३८.४२ ३१.१०.२०२४	२२५३६०० ५००००००

### जाहीर सूचना

सूचना दिली जाते की माझे ग्राहक विक्रिते श्रीमती इंदिरा विकास शाह यांच्याकडून गाळा क्र. १४०९, ६२.९४ चौम मीटर २रा कॉर्ट क्षेत्रकडे असलेला, इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील मालाड अंबर नावाच्या इमारतीमध्ये, बी.जे.पटेल रोड, लिबर्टी रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६९ येथे, एक कार पार्किंग स्पेससह आणि मालाड बोरोवली विभागातील सीटीएस क्र. ६४५, ६४५/१ ते १० असलेल्या मुंबंडावर स्थित (यानंतर "सदर गाळा" म्हटले जाईल) खरेदी करण्यासाठी चर्ची करत आहेत. कोणत्याही व्यक्तीने सदर गाळासंबंधी विक्री, देवाणगवेण, तारण, विरवास, भेट, ताबा, भाडेकरार, चारसा, भाडेपट्टा, हक्क किंवा अन्य कोणत्याही प्रकाराचा दावा असल्यास, त्यांनी लेखी स्वरूपात व त्यासंबंधित पुरावे सोबत, देण्यात आलेल्या पत्त्यावर, कार्यालय क्र. १, पहिला मजला, फाईन मॅन्शन, २०३ डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४०००९१ येथे, या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सादर करावे, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नसल्याने किंवा त्यागलेला मानला जाईल व विक्री कोणत्याही अशा दबाव्याच्या संदर्भाशिवाय पूर्ण केली जाईल.

दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४

सही/-  
मनीष मालपानी  
खरेदीदाराचे वकील

### न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(रिजिस्टर्ड वॉलेज्ज बँक)  
कॉर्पोरेट ऑफिस: न्यू इंडिया मकान, ए.व्ही. नागवेकर मार्ग, प्रभावेकी, मुंबई - ४०००२५.

#### खाजगी कराराद्वारे विक्री सूचना

सिक्विराटायझेसन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विराटी इंटरस्ट अँक्ट, २००२ (सरफेसी अँक्ट) अन्वये बँकेकडे गहाण ठेवलेले स्थावर मत्तांची विक्री

निमन्वाक्षरीकार, हे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी वा नात्याने तसेही अधिनियम अंतर्गत परिशिष्टित मिल्कतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. प्राधिकृत अधिकारी ने गहाण ठेवलेल्या मिल्कतीच्या विक्री करिता आधीच अनेक जाहीर लिलाव आयोजित केले होते. परंतु, कोणत्याही बोली ग्राहकाने गहाण/लिलावाच्या अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे लिलाव अयशस्वी ठरले. म्हणून, कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त सर्व खात्यांमधील बहिस्त ठेवलेल्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसात परतलेक व नवल्यास प्राधिकृत अधिकारी खालील नमूद केल्यानुसार खाजगी कराराद्वारे मिल्कतीच्या विक्रीसाठी पुढील जातील. तामाम उत्तरेक कळवण्यास येई की, परिशिष्टित नमूद केल्यामुळे तारखाच्या "जे आहे जेथे आहे तत्व" आणि "जे आहे जसे आहे तत्व" अर्चे बँकेचे देण्यात वसुली करता सूचना मान्य अटी आणि शर्ती तसेच खाजगी करारांमधील विक्रीसाठी उल्लेख्य आहे.

खाजगी कराराद्वारे मालमत्तेच्या विक्रीच्या अटी खालीलप्रमाणे आहेत:

- खाजगी कराराद्वारे विक्री "जे आहे जेथे आहे तत्व" आणि "जे आहे जसे आहे तत्व" या अटीवर केली जाईल.
- मिल्कतीच्या खरेदीदारांनी बँकेच्या मंडुलिनर खरेदीदारात २.५% विक्रीच्या रकमेची भराई करावी लागेल आणि उर्वरित रकम त्यानंतर १५ दिवसात जमा करावी लागेल.
- खरेदीदारांनी अर्जासोबत प्रस्तावाच्या रकमेच्या १०% रकम भरली जाईल, जी वर नमूद केलेल्या (२) प्रमाणे २.५% जमा केल्यासाठी वारसीली जाईल.
- चंड (२) तसेच आवश्यक रकम न भरल्यास आधी भरलेली रकम जप्त केली जाईल, जवळ अर्जासोबत भरलेली १०% रकमही समाविष्ट असेल.
- प्रस्ताव न स्विकारल्यास, अर्जावर १०% रकम कोणत्याही व्याजाशिवाय पेल केली जाईल.
- खरेदीदारांनी मिल्कतीची संविधित सर्व बाबींवर स्वतःच आवश्यक परीक्षेत कर्णे आणव्यक्त आहे. खरेदीदारांना नंतर प्राधिकृत अधिकारी/ताण पत्रवकीलद्वारे कोणत्याही दावा करण्याचा हक्क मिळणार नाही.
- बँकेला कोणतेही क्लेम न देता कोणत्याही खरेदी प्रस्तावाला नाकारण्याचा हक्क आहे.
- खरेदीदारांनी मालमत्तेच्या खरेदीची संविधित सर्व युक्त शुल्क, नोंदणी शुल्क आणि सोसायटीशी संबंधित कोणत्याही इतर देवी भरवावी लागतील.
- विक्री सफेसी अँक्ट अन्वये मालमत्ता तत्तुदीनंतर केली जाईल.

#### परिशिष्ट

अनु. क्र.	कर्ज धारक क्र.	कर्जावर/सह-कर्जदाराचे नाव	१३(२) मालकी सूचनेनुसार रकम	खाजगी मिल्कतीसाठी राखीव किंमत	तारखा मिल्कतीचे घर्षण
१	०२८११०१०००००७८	श्री. मोयमदुसराद अन्वार खान	₹. ३५,७७,२००.८६ सह ०१,०४,३०२५ पामूट प्रदानकर्ते १०% दारने व्याज.	₹. ११,००० लाख	सर्व्हे क्र.५, कार रोड, कादिवली, मुंबई - ४०० ०२२ येथे स्थित मॉर्टग (बांधिलकी) १५/७ एसआयसी मालक, फोर्ट क्र. ५/७ ए मधील ५वा मजला, प्लॉट क्र. ५०७. (मोजमापित २२५ चौ. फू. चर्ट क्षेत्र) श्री. मोयमदुसराद अन्वार खान यांचा मालकीचा.

खाजगी कराराद्वारे तारण मत्तेची विक्री पूर्ण व्हाय, घर्षण, प्रभा आणि परिलेख सह बँकेची थकबाकी भाव्यासाठी सफेसी अधिनियम च्या कलम १३ (८) च्या तत्तुदीनुसार ही देखील कर्जदाराच्या सूचना आहे.

दिनांक: १४.११.२०२४  
स्थळ: मुंबई

स्थाखरी/-  
प्राधिकृत अधिकारी  
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

### सिमंडस मार्शल लिमिटेड

नों. कार्यालय : प्लॉट क्र. सी-४/१, फेज II, चाकण एमआयडीसी, भांबोली, खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०९.

#### ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेली अर्थ वर्षाकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹. लाखात)

तपशील	अस्तित्						एकत्रित					
	संपलेली निमाही		संपलेले अर्थ वर्ष		संपलेले वर्ष		संपलेली निमाही		संपलेले अर्थ वर्ष		संपलेले वर्ष	
	३० सप्टेंबर २०२४	३० जून २०२४	३० सप्टेंबर २०२३	३० सप्टेंबर २०२२	३० सप्टेंबर २०२३	३१ मार्च २०२४	३० सप्टेंबर २०२४					

BANK OF BARODA		Regional Stressed Assets Recovery Branch, MMWR, 6th floor, Baroda House, Behind Dewan Shopping Centre, SV Road, Jogeshwari(W) Mumbai-400102, Email: sarmmw@bankofbaroda.co.in					
<b>E-AUCTION CUM SALE NOTICE</b>							
Bank of Baroda, Regional Stressed Assets Recovery Branch, MMWR Mumbai is conducting e-auction cum-sale of seized vehicles by holding e-auction on 'AS IS WHERE IS, WHATEVER THERE'S AND WITHOUT RECOURSE BASIS. The details of vehicles are as under:							
Sr. No.	Borrower Name	Model	MFG. Year	Reg. No.	(1) Reserve Price (2) EMD Amount	Contact Person of Branch	Parking Location
1	Mr. Rajeshkumar P Pandey	MAHINDRA XUV 500 FWD W6 BS IV (Diesel)	2014	Mh04 GU 0510	1) Reserve Price Rs. 2,70,000.00 2) EMD Amount Rs. 27,000.00	Mr. Vinay Bhusan 81972 30907	Ghatkopar West, Opp of R City Mall Wadhawa, MCGM Parking
<b>IMPORTANT DATES</b>		<b>INSPECTION OF VEHICLES DATE &amp; TIME</b>		<b>SUBMISSION OF BID</b>		<b>E-AUCTION DATE TIME</b>	
		27/11/2024 FROM 11:00 AM TO 01:00 PM		28/11/2024 upto 05:00 PM		29/11/2024 FROM 01:00 PM TO 03:00 PM	
Note: GST is applicable on Final Sale Price For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in <a href="https://www.bankofbaroda.in/e-auction.htm">https://www.bankofbaroda.in/e-auction.htm</a> and <a href="https://bob.auctiontiger.net">https://bob.auctiontiger.net</a>							
Date: 13/11/2024 Place: Mumbai						Sd/- Authorised Officer Bank of Baroda	

SIMMONDS MARSHALL LIMITED												
Regd. Office : Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC, Bhamboli, Khed, Pune, Maharashtra 410501												
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024												
(Rs. In Lakhs)												
PARTICULARS	Standalone						Consolidated					
	Quarter Ended			Half Year Ended			Quarter Ended			Half Year Ended		
	30th Sept 2024	30th June 2024	30th Sept 2023	30th Sept 2024	30th Sept 2023	31st Mar 2024	30th Sept 2024	30th June 2024	30th Sept 2023	30th Sept 2024	30th Sept 2023	31st Mar 2024
1 Total Income	5,325.16	4,412.39	4,633.62	9,737.55	8,976.01	17,810.37	5,712.43	4,782.77	5,022.93	10,495.20	9,739.99	19,322.75
2 Net Profit/(Loss) for the period before exceptional items and tax	350.51	121.89	149.73	472.40	154.03	208.01	351.64	124.66	150.74	476.30	157.15	211.73
3 Exceptional items	-	-	-	(53.23)	133.85	-	-	-	-	(53.23)	110.22	-
4 Net Profit/(Loss) for the period after exceptional items and tax	350.51	121.89	149.73	472.40	100.80	341.86	350.64	121.95	149.75	472.59	100.86	318.31
5 Total Comprehensive Income after Tax	332.38	103.76	138.91	436.14	79.16	353.12	332.51	103.82	141.37	436.33	84.11	337.65
6 Equity Share Capital	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00
7 Earnings Per Share (of Rs. 2/- each) Basic & Diluted (in Rs.)	3.13	1.09	1.34	4.22	0.90	3.05	3.13	1.09	1.36	4.22	0.94	2.91

1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 13th November, 2024.  
2 The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarterly financial results is available on the stock exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.simmondsmarshall.com](http://www.simmondsmarshall.com))

For and on behalf of the Board of Directors  
N. S. Marshall  
Managing Director  
DIN : 00085754

Place: Mumbai  
Date: 13th November, 2024

Union Bank of India		REGIONAL OFFICE The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharapur Road, Nashik.		DEMAND NOTICE UNDER SEC. 13(2)	
CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT					
Notice Issued to you u/s13(2) of The Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 by branch/me, the Authorized Officer, was sent to you calling upon to repay the dues in your loan accounts with us at your last known address could not be served. Therefore, the contents of the said demand notice are being published in this newspaper. The credit facilities/loan facilities availed by you have been classified as NPA. You have executed loan documents while availing the facilities and created security interest in favour of the Bank. The details of the credit facilities and secured assets are as per the given table. Therefore, you, Borrowers/Guarantors/Mortgagors in terms of the aforesaid notice have been called upon to pay the due as per the Demand Notice together with future interest and charges there on within 60 days from the date of this publication. That on your failure to comply therewith we, the secured creditor, shall be entitled to exercise all or any of the rights under Section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002. In terms of Section 13(13) of the Act you shall not transfer the secured assets aforesaid from the date of receipt of the notice without Bank's prior consent. Please take note of the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.					
Branch Name A/C No / Facility	Borrowers / Guarantors /Mortgagors Name & Address	NPA Date	Book Balance Unapplied interest Cost/Charges incurred by Bank Total Demand Notice Amt.		
Nandurbar Branch, Dist. Nandurbar 341505040001313 Cash Credit	Borrower: 1. Heera Hospitality PVT LTD Survey No. 298/1/3, Dhule Road, Taluka & Distt. Nandurbar, Maharashtra-425412. Director/s: 1(a). Mrs. Vandana Ravindra Chaudhari Address: W/O Mr. Ravindra Hiralal Chaudhari, Flat No 201 EL Castillo, Plot No 23, Sector 6, Palm Beach Road, Nerul West, Navi Mumbai, Nerul Node-3, Thane, Maharashtra-400706.	10/04/2023	Rs. 2,58,20,289.35 as on 31/08/2024		
341506400000001 Term Loan	2(b). Mrs. Anita Shirish Chaudhari Address: W/O Mr. Shirish Hiralal Chaudhary, Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412.	26/09/2024	Rs. 51,96,167.68 As on 31/08/2024		
341506990000196 Term Loan	3(c). Mrs. Pranita Narendra Chaudhari Address: W/O Narendra Hiralal Chaudhari, Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412. 4(d). Mr. Ravindra Hiralal Chaudhari Address: S/O Hiralal Maganlal Chaudhari, Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412. 2. THE GUARANTOR/S:- 2(a). Mr. Hiralal Maganlal Chaudhari Address: Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412 2(b). Mr. Shrish Hiralal Chaudhari Address: S/O Hiralal Maganlal Chaudhari, Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412 2(c). Mr. Narendra Hiralal Chaudhari Address: Ashish Building, Chaudhari Galli, Nandurbar, Maharashtra-425412.		Rs. 3,18,47,059.03 as on 31/08/2024		
Hypothecation of movable assets described herein below: Stocks including all types of Wines and Beers, etc and Book Depos, etc of the Company located at various places.					
Place: Nandurbar				Sd/- Ramesh L. Pawara Authorized Officer UNION BANK OF INDIA	

ION EXCHANGE						
Refreshing the Planet						
Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011.   <a href="http://www.ionexchangeindia.com">www.ionexchangeindia.com</a>   CIN: L74999MH1964PLC014258						
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024						
INR in Lacs						
Sr. No.	Particulars	STANDALONE			Year Ended	
		30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited (refer note 3)	30.09.2024 Unaudited	31.03.2024 Audited
1.	Revenue from operations	58,893	51,609	48,389	1,10,502	93,303
2.	Other income	1,261	1,263	1,040	2,524	2,013
3.	Total income	60,154	52,872	49,429	1,13,026	95,316
4.	Profit before tax	6,765	6,220	5,899	12,985	11,125
5.	Net profit after tax	5,074	4,583	4,378	9,657	8,265
6.	Total comprehensive income	5,053	4,560	4,320	9,613	8,148
7.	Paid-up equity share capital (Face value INR 1 per share)	1,467	1,467	1,467	1,467	1,467
8.	Other equity	-	-	-	-	1,05,968
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised) [Refer notes 2] a) Basic EPS (INR) b) Diluted EPS (INR)	4.127	3.729	3.560	7.856	6.722
		4.127	3.729	3.560	7.856	6.722

  

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024						
INR in Lacs						
Sr. No.	Particulars	CONSOLIDATED			Year Ended	
		30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.03.2024 Audited
1.	Revenue from operations	64,447	56,757	53,297	1,21,204	1,01,219
2.	Other income	1,435	1,107	956	2,542	1,822
3.	Total income	65,882	57,864	54,253	1,23,746	1,03,041
4.	Profit before tax	6,814	6,191	5,789	13,005	10,541
5.	Net profit after tax	5,064	4,478	4,235	9,542	7,567
6.	Total Comprehensive Income	5,116	4,442	4,196	9,558	7,501
7.	Paid-up equity share capital (Face value INR 1 per share)	1,423	1,423	1,423	1,423	1,423
8.	Other equity	-	-	-	-	1,00,368
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised) [Refer notes 2] a) Basic EPS (INR) b) Diluted EPS (INR)	4.297	3.792	3.585	8.089	6.391
		4.297	3.792	3.585	8.089	6.391

Notes:

- The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 12<sup>th</sup> November 2024 and approved by the Board of Directors at their meeting held on 12<sup>th</sup> November 2024. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting policies and principles.
- Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of 23,689,390 equity shares of INR 1 each and 46,750 equity shares of INR 1 each held by IEL Shareholding (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding (Staff Welfare) Trusts respectively.
- Global Composites And Structural Limited and Ion Exchange Environment Management Limited has amalgamated with Ion Exchange (India) Limited as per scheme of amalgamation approved by the Mumbai bench of National Company Law Tribunal on 21<sup>st</sup> February 2024. The scheme has taken effect from the appointed date i.e., 1<sup>st</sup> April, 2023. Both the above schemes of merger have been accounted under the "pooling of interests method" i.e., in accordance with Appendix C of Ind AS 103 - Business Combinations and comparatives have been restated for the merger from the beginning of the previous year i.e., 1<sup>st</sup> April 2022.
- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September 2024 filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September 2024 are available on the stock exchange websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) as well as on the company website at [www.ionexchangeindia.com](http://www.ionexchangeindia.com).

For Ion Exchange (India) Limited

Place : Mumbai  
Date : 12<sup>th</sup> November 2024

Rajesh Sharma  
Executive Chairman

DONER INDUSTRIES LIMITED												
Registered Office : Doner House, 8 <sup>th</sup> Floor, Plot No A - 50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN : L99999MH1987PLC042076; Website : <a href="http://www.doner.com">www.doner.com</a> ; Email Id : <a href="mailto:investor@doner.com">investor@doner.com</a> Phone : (022) - 6834 8100; Fax : (022) - 6834 8313												
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024												
(Rs. in lakhs) (Except EPS)												
Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED				
		Quarter Ended			Six Months Ended			Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		30-09-2024 (Unaudited)	30-06-2024 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	30-09-2024 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	30-09-2024 (Unaudited)	30-06-2024 (Unaudited)	30-09-2024 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	
1	Total Income from operations (net)	21,268.04	20,056.02	17,181.19	41,324.06	35,414.71	80,795.26	21,268.04	20,056.02	41,324.06	80,795.26	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,299.39	1,204.58	683.65	2,503.97	1,612.37	4,747.63	1,299.39	1,204.58	2,503.97	4,747.63	
3	Net Profit / (Loss) for the period (before tax and after Exceptional and/or Extraordinary items)	1,057.38	878.55	490.54	1,935.93	1,165.73	3,471.33	1,057.38	878.55	1,935.93	3,471.33	
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional and/or Extraordinary items)	1,057.38	878.55	490.54	1,935.93	1,165.73	3,471.33	1,057.11	878.41	1,935.52	3,470.97	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	9.20	(2.61)	(11.16)	6.59	(9.08)	(18.63)	9.20	(2.61)	6.59	(18.63)	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- per share)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	19,414.91	-	-	-	19,414.55	
8	Earnings Per Share (Face value Rs. 2/- per share) Basic: Diluted:	2.03	1.69	0.94	3.72	2.24	6.68	2.03	1.69	3.72	6.67	
		2.03	1.69	0.94	3.72	2.24	6.68	2.03	1.69	3.72	6.67	

Notes:

- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2024. The Statutory Auditor of the Company has carried out Limited Review of aforesaid result.
- The Company operates in single segment only i.e. "Textiles Manufacturing" and therefore disclosure requirements of Indian Accounting Standard (Ind AS - 108 "Segment Reporting") is not applicable.
- Corresponding figures of the previous quarter/year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary.

On behalf of the Board of Directors  
Sd/-  
Rajendra V. Agarwal  
Managing Director  
DIN No. 00227233

Place: Mumbai  
Date: November 13, 2024

RENAISSANCE GLOBAL LIMITED						
CIN L36911MH1989PLC054498 Regd Office : Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.						
UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2024						
(₹ in Lakhs)						
Sr No.	Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
		Sept 30, 2024 Unaudited	June 30, 2024 Unaudited	Sept 30, 2023 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Sept 30, 2023 Unaudited
1	Total Income from Operations (net)	41,287.81	44,728.53	44,321.71	86,016.34	91,948.68
2	Net Profit before tax and Exceptional items	1,404.86	1,917.57	1,215.24	3,322.43	2,996.27
3	Net Profit after tax and Exceptional items	1,123.59	1,539.43	1,046.94	2,663.02	2,468.24
4	Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit/(Loss) for the period / year (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,716.53	2,654.58	688.75	4,371.10	5,024.35
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	1,922.63	1,922.63	1,922.63	1,922.63	1,922.63
6	Earning Per Share EPS (of ₹ 2/- each not annualised) Basic Diluted	1.17	1.62	1.11	2.79	2.62
		1.15	1.61	1.10	2.76	2.60

NOTES :

- The above unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 13, 2024.
- The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website [www.renaissanceglobal.com](http://www.renaissanceglobal.com).
- Key numbers of Standalone Results are as under:

Particulars	Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
	Sept 30, 2024 Unaudited	Jun 30, 2024 Unaudited	Sept 30, 2023 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Sept 30, 2023 Unaudited
Revenue	32,521.39	30,149.44	32,254.21	62,670.83	61,844.31
Profit Before Tax	1,355.67	1,892.39	1,243.79	3,248.06	1,543.69
Profit After Tax	999.73	1,381.86	945.58	2,381.59	1,161.07
Total Comprehensive income for the period / year after tax	807.03	1,926.57	630.01	2,733.60	2,066.97

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

Place : Mumbai  
Date : November 13, 2024

Darshil A. Shah  
Executive Director  
DIN No. 08030313

ACROW INDIA LTD.						
Reg. Off: T-27 Software Technology Park, Chikhalthana, MIDC, Chhatrapati Sambhajnagar Maharashtra 431001 Phone: +91 7900181470 Email Id: <a href="mailto:csacrowindia@td@gmail.com">csacrowindia@td@gmail.com</a> ; CIN:L46411MH1960PLC011601						
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30 <sup>th</sup> SEPTEMBER, 2024						
(Rupees in Lacs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended	
		30-09-2024 (Unaudited)	30-06-2024 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	30-09-2024 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)
1)	<b>Income</b>	-	-	-	-	-
	Revenue from operations	92.51	41.85	41.58	134.36	95.86
	Other income	-	-	-	-	-
	<b>Total income from operations</b>	<b>92.51</b>	<b>41.85</b>	<b>41.58</b>	<b>134.36</b>	<b>281.19</b>
2)	<b>Expenses</b>	-	-	-	-	-
	Purchases/Production Expenses	-	-	-	-	-
	Change in Inventories	-	-	-	-	-
	Employee benefit expenses	4.13	3.45	3.15	7.58	6.30
	Finance costs	-	-	0.02	-	0.02
	Depreciation and amortization expenses	5.73	7.50	9.87	13.23	14.31
	Other expenses					